

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना - २०१७ करिता सन २०१७-१८ या
आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत.
(लेखाशिर्ष - २४३५ ०१०६)

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७ / प्र.क्र.०८ / कार्या.-०६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
दिनांक :- १६ ऑक्टोबर, २०१७.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७ / प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ / प्र.क्र.७५ / अर्थ-३, दि. १८.०४.२०१७.
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ / प्र.क्र.९४ / अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७.
- ४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाची नस्ती क्र.कृकमा- ०७१७ / प्र. क्र. १३९ / २-स.

शासन निर्णय:-

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-५ मधील २४३५, इतर कृषिविषयक कार्यक्रम, ६० इतर, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (०१) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत शेतक-यांना कर्जमाफी, २४३५०१०६ या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या वर्षात रु.१०००.०० कोटी इतका निधी पुरवणी मागणी अन्वये अर्थसंकल्पित करण्यात आलेली आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वाचा क्र. ४ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - २०१७ या योजनेतर्गत राज्यातील शेतक-यांचे कर्ज माफ करण्याकरिता आदिवासी विकास विभागाला पुरवणी मागणीन्वये रु. १०००.०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सद्यःस्थितीत सदरहू उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या ५० % इतका निधी या योजनेकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने केलेली आहे. त्यास अनुसरून मागणी क्र.टी-५ मधील २४३५, इतर कृषिविषयक कार्यक्रम, ६० इतर, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (०१) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत शेतक-यांना कर्जमाफी, २४३५०१०६ या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या वर्षात रु. ५००००.०० लाख (अक्षरी रुपये पाचशे कोटी फक्त) इतका निधी या योजनेचे नियंत्रक अधिकारी अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांना खर्चासाठी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. प्रकरणी नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी सदरचा निधी आदिवासी लाभार्थ्यांकरिताच वापरला जाईल याची दक्षता घ्यावी.
४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ व क्र. २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत असून सदर शासन निर्णयातील अटीची पूर्तता होत असल्याची सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने खात्री करावी.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१०१२१३५९१७०९२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रविंद्र दि. औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ३) सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- ४) अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर.
- ५) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
- ६) महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- ७) अधिदान व लेखधिकारी, मुंबई.
- ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ९) वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, (२-स) मंत्रालय, मुंबई
- ११) निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.